

ARNOLD HOLDINGS LIMITED

(Non-Banking Finance Company) CIN No.: L65993MH1981PLC282783

Date: 05th September, 2023

To,
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai- 400 001.

Scrip ID/Code

: ARNOLD/537069

Subject

: Intimation of Newspaper Advertisement of Notice of 41st Annual General Meeting, Book

Closure and E-voting.

Ref

: Regulation 47 and 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

We wish to inform that pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of notice published in Newspapers on Tuesday, 05th September, 2023 regarding 41st Annual General Meeting, Book Closure and E-voting.

- 1. English Daily: "Business Standard" dated 5th September, 2023;
- 2. Regional Language Daily: "Mumbai Lakshdeep" dated 5th September, 2023.

The above is for your information, records and reference.

Thanking You,

Yours Faithfully,

For Arnold Holdings Limited

Raji Jalkumar Panicker

Company Secretary & Compliance Officer

Encl: copy of newspaper

GCM SECURITIES LIMITED

CIN: L67120WB1995PLC071337

Regd. Office: 805, Raheja Center, 214, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400 021

Tel: +91 22 2204 9995, Email: cmseu.kolkata@gmail.com;

Website: www.gcmsecuritiesItd.com;

Notice of 28th Annual General Meeting (AGM)

Notice is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the Members of the Compa will be held on Tuesday, the 26th day of September, 2023 at 11.30 AM through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of companies or other Audio Visual Means (DAVM) in compliance with all the applicable provisions of companies act, 2013 (ACT) and rules made thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015 read with General circular dated April 8* 2020, April 13* 2020, April 13* 2020, September 20, 2020, December 31, 2020, January 31, 2020, December 08, 2021 and December 14, 2021, 02/2022 dated May 05, 2022 and 19/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate affairs (MCA), Collectively referred as MCA circulars and SEBI Circulars) to transact the business set out in the Notice of AGM. Members attending the AGM Through VC/OAVM shall be reckoned for the purpose of Quorum v/s 103 of the Act. In compliance of the above Circulars, the Notice of AGM and the Financial statements to the FY 2022-2023 along with Board's Report, Auditor's Report, and other documents required to be attached thereto (Collectively referred as "Annual Report") has been sent only by e-mail to all the members of the company whose e-mail address are registered with the company Registrar & shares transfer agent (RTA) or Depository participant (DP). The electronic dispatch of notice along with other documents Have been completed on Monday, 4 September 2023. The Report has also been made available on the Company website link https://www.gcmsecuritiesltd.com/annual-reports.html as well as on the BSE website https://www.gcmsecuritiesltd.com/annual-reports.html in compliance with the provision of section 108 of the act read with rule 20 of Companies

as well as on the BSE weestre <u>www.bseinola.com</u> In compliance with the provision of section 108 of the act read with rule 20 of Companies (Management & Administration rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations 2015 & Secretarial standards on General meeting (SS-2), the Company is pleased to provide remote e-voting facility ('Remote E-voting') to all the members to cast their votes an all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the company is providing facility for e-voting during AGM (e-voting) to all the members who have not casted their votes through remote e-voting furning AGM (e-voting) to all the members who have not casted their votes through remote e-voting. The Procedure /Instructions in respect of have been provided in the Notice of the AGM.

The members of the company holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. September 19, 2023 shall be eligible to cast their votes by remote e-voting or attend the meeting through VC/OAVM and cast votes at AGM. The voting rights shall be in proportion to their shares of the Paid-up Equity Share Capital as on the cut-off date .The remote -voting period will be commenced on Saturday, 23 September 2023 at 9.00 AM and ends or Monday, 25 September 2023 at 5.00 PM.

Any person who becomes a member of the company after dispatch of notice AGM & holding share as on cut-off /record date i.e. September 19, 2023 may obtain the login id & password by sendin a request at gcmecu.kolkata@gmail.com or support@purvashare.com. However if the perso segistered with NSDL/CDSL for remote e-voting then existing user credentials can be used for acting votes.

Members are requested to carefully read all the Notes which are set out in the Notice of the AGN and instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting during AGM For GCM SECURITIES LIMITED

Place : Mumbai Date: September 4, 2023

Frenny Megotia Company Secretary & Compliance Officer

mahindra **EPC**

MAHINDRA EPC IRRIGATION LIMITED

Regd. Office: Plot No.H-109, MIDC Ambad, Nashik - 422 010 Email: info@mahindrairrigation.com, Website: www.mahindrairrigation.com CIN No. - L25200MH1981PLC025731 Tel: 91 253 6642000

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given that in compliance with Section 110 and other applicable provisions if any, of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014. ("the Rules"), Regulation 44 of SEBI(Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, General circular no. 11/2022 dated 28th December 2022 read with earlier circulars issued in this regard viz. 14/2020, 17/2020, and other relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as MCA Circulars), Mahindra EPC Irrigation Limited (the Company) is seeking consent of the Members of the Company by way of passing Special Resolution through Postal Ballot, which shall mean voting only by electronic means through remote e-voting facility, for the Appointment of Mr. Ramesh Ramachandran (DIN: 09562621) as a Managing Director of the Company and remuneration payable to him w.e.f. 1st September, 2023 for a period of 3 years.

The Company has completed the dispatch of the Notice of Postal Ballot comprising of the resolution proposed for approval of the members, the explanatory statement thereto and reasons thereof along-with details of Login ID and password for remote e-voting, only through electronic mode on the registered email addresses of the Members, whose names appear on the Register of Members / List of Beneficial Owners received from National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL"), as on Friday, 1st September, 2023 ("cut-off date"). A person, whose name is recorded in the Register of Members of the Company and/ or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall only be entitled to cast their vote through remote e-voting. Please note that, in accordance with the MCA Circulars, printed copy of the Notice of Postal Ballot along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope will not be sent to the Members. Members are required to communicate their assent or dissent only through the remote e-voting facility.

The remote e-voting facility to enable the members to cast their vote in electronic mode is provided by the Company through the Registrar and Share Transfer Agent of the Company i.e., KFin Technologies Limited ("KFin" or "RTA"). Further, pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020 on "e-Voting facility provided by Listed Companies", all the individual shareholders holding shares in demat mode, may cast their vote through remote e-voting by way of single login credential through their demat accounts / websites of Depositories / Depository Participants (Dps).

The remote e-voting will commence on Thursday, 7th September, 2023 at 9:00 a.m. (IST) and will end on Friday, 6th October, 2023 at 5:00 p.m. (IST) and thereafter the remote e-voting module shall be disabled/blocked. The remote e-N. amit has atch hiss available on the website of the company https://www.epcmahindra.com/pdf/ Postal_Ballot_Notice.pdf and on the website of Stock Exchanges i.e BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at

Manner of registering e-mail address:

Members whose email addresses and mobile numbers are not registered must follow the process mentioned below:

- Physical Holding: Send relevant documents to the RTA along-with duly filled 'Form ISR 1' (please see detailed instructions in Note No. 13 of Postal ballot Notice regarding updation of KYC details)
- Demat Holding: By contacting respective Depository Participant ("DP") and registering e-mail address and mobile number in demat account, as per the process advised by the DP.

Manner in which shareholders whose emails addresses are not registered may cast their vote through remote e-voting

The login method and process of E-voting is same for all the members as provided in Note No. 8 B (I) of the Notice of Postal Ballot, except that the password required to log-in needs to be obtained by the shareholders whose emails are not registered, however members whose mobile numbers are registered may obtain the same by (i) sending SMS: MYEPWD <space> E-Voting Event Number + Folio No. or DP ID Client ID to 9212993399; or (ii) by using "Forgot Password" functionality on the home page of https://evoting.kfintech.com/.

Members whose email addresses as well as mobile numbers are not registered must first register the same by following the procedure mentioned above. Upon updation of Mobile Number and/or e-mail ID, the shareholders may generate the password by using any of the method mentioned in Note No. 8(B)(II) of the Notice of Postal Ballot to reset/generate the password.

The Notice of Postal Ballot is also available on the website of the Company, under the tab "Notice of Postal Ballot" at the weblink https://www.mahindrairrigation.com and on the website of KFin at https://evoting.kfintech.com. The same is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), where the Equity Shares of the Company are listed.

Queries and Address of RTA

Date: 4th September, 2023

Place: Nashik

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting User Manual for Members available in the download section of https://evoting.kfintech.com or call on KFin's toll free number 1800-3094-001 or can send email to evoting@kfintech.com. Any grievances connected with the remote e-voting may be addressed to Mr. Prem Kumar Maruturi. Senior Manager - Corporate Registry, KFin Technologies Limited, Unit: Mahindra EPC Irrigation Limited, Selenium Tower B, Plot pl.31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032, Contact No. 040 - 6716 1511, E-mail: einward.ris@kfintech.com. The grievances can also be addressed to Mr. Ratnakar Nawghare, Company Secretary and Compliance Officer of the Company by sending e-mail to info@mahindrairrigation.com.

Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository may contact (i) NSDL by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 224430 and (ii) CDSL by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542-43.

The results of the Postal Ballot along with Scrutinizer's Report will be declared within the statutory timeline by placing the same on the website of the Company i.e. https://www.mahindrairrigation.com Further the results shall also be communicated to the Stock Exchanges simultaneously.

> For Mahindra EPC Irrigation Limited Ratnakar Nawghare **Company Secretary** Membership No. A 8458



IDBI BANK LTD.

NG QUOTES FOR INSURANCE **UNDER MASTER INSURANCE POLICY**

Sealed Tenders are invited by IDBI Bank Ltd. from Genera insurance companies/ Firms duly registered with IRDA for providing quotation for premium for insuring the assets of closed/ non-operational units charged to IDBI Bank Ltd. & other lenders. covering silent risks namely Burglary & Fire with Standard perils under Master Insurance Policy (MIP). Last date for submission o quotation is September 15, 2023 till 3:00 pm. For other details, the interested bidder is advised to visit the IDBI Bank Ltd. website www.idbibank.in (Notices & Tenders). Any further Corrigenda in respect of the above shall be posted on Bank's website and no separate notification shall be issued in the newspapers. diatory: - Anand Rathi Insurance Brokers

Date: 05.09.2023

SKYLINE MILLARS LIMITED

CIN: L63020MH1919PLC000640 Read, Office: Chruchaate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillarsltd.com, Email: cs@millars.in Tel: +91 22 22047471

NOTICE OF THE 103rd ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 103 rd Annual General Meeting (AGM) of the Members of Skyline Millars Limited will be held on Wednesday, the 27 ' September, 2023 at 03.00 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities & Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circulars No. 10/2022 & 11/2022, dated 28th December, 2022, 02/2022, dated 05th May, 2022, No. 02/2021 dated January 13, 2021, No.14/2020 dated April 8 2020, No.17/2020 dated April 13, 2020 and No.20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and circular dated $5^{\rm th}$ January 2023, 13th May 2022, January 15, 2021 and May 12, 2020 issued by SEBI (collectively referred to as "relevant circular"), to transact the usiness set out in the Notice of AGM.

In compliance with the relevant Circulars, the Notice of the AGM and Annua Report for the financial year 2022-2023 have been sent to the members electronically to the e-mail ids registered by them with the Company Depository Participant(s). The aforesaid documents shall also be available on the Company's website www.skylinemillarsltd.com, website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of Link Intime at https://instavote.linkintime.co.in.

NOTICE IS ALSO HEREBY GIVEN pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remainclosed from Thursday, the 21st September, 2023 to Wednesday the September, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.

The Company is providing the facility to its Members to exercise their right to vote on the business as set forth in the Notice of 103 rd AGM by electronic means through both remote e-voting and e-voting at the AGM and members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM. The Members who have cast their vote(S) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cas their vote(s) again at the AGM.

The remote e-voting period will commence on Sunday, 24th September 2023 at 9.00 a.m. and will end on Tuesday, 26th September, 2023 at 5.00 p.m. The remote e-Voting module will be disabled by Link Intime for voting

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or voting at the AGM is Wednesday, 20^{th} September, 2023. The procedure for electronic voting is available in the Notice of the AGM as well as in the email sent to Members by Link Intime. Please refer e-voting user manual for Shareholders available at https://instavote.linkintime.co.in

In case members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in , under Help section or send an mail to enotices@linkintime.co.in or contact on: Tel: 022 – 49186000.

For SKYLINE MILLARS LIMITED

Date :04th September, 2023

Maulik Dave Whole-time Director DIN:01448536



Technocraft Industries (India) Limited

Registered Office: Technocraft House, A-25, Road No.3, MIDC Industrial Estate, Andheri (East), Mumbai-400093, Maharashtra, India Tel: 4098 2222: Fax No. 2835 6559: CIN No. L28120MH1992PLC069252 Email: investor@technocraftgroup.com, website: www.technocraftgroup.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting ('AGM') of the Members of the Company will be held on Wednesday, **September 27. 2023** at **11:30 a.m. (IST)** via two-way Video Conferencing ("VC") facility or other audio visual means ("OAVM"), facility to transact business set out in the Notice of the AGM in compliance with all applicable provisions of the Companies Act. 2013 ("the Act") and the Rule made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, together with MCA General Circular Nos. 14 & 17/ 2020 dated 08th April and 13th April, 2020 respectively and MCA General Circular No. 10/2022 dated 28th September, 2022 ("MCA Circular).

The venue of AGM shall deemed to be Registered Office of the Company i.e. Technocraft House, A-25, Road No. 3 MIDC Industrial Estate, Andheri East, Mumbai, 400093. Members participating through VC/OVAM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Electronic copies of the Notice and the Annual Report of the Company for Financial Year 2022-23 has already been sent through electronic mode to those Members whose e-mail addresses were registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website www.technocraftgroup.com and the websites of the stock exchanges.

Any Member holding share(s) in physical mode can register their email ID by following instructions provided in the Notice and any Member holding share(s) in electronic mode can register / update e-mail address with respective Depository Participants "DPs".

The Company has engaged the services of National Depository Services Limited ("NSDL") as the authorized agency for conducting of the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 9:00 A.M. (IST) on Saturday, September 23, 2023 to 5:00 P.M. (IST) on Tuesday. September 26, 2023. At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to

Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date i.e. September 20, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-votina.

Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. September 20, 2023; may obtain the login ID and password by sending a reques to evoting@nsdl.co.in providing Folio no. / DP ID and Client ID.

Further Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from 23rd September, 2023 to 27th September, 2023 (both days inclusive) for the purpose of for the purpose of the AGM.

Any query/grievance in relation to remote e-voting can be addressed to the Company Secretary of the Company at the address/telephone/ fax numbers mentioned above or through e-mail at investor@technocraftgroup.com or send an email to evoting@nsdl.co.in or call on toll free no: 1800-1020-990.

For Technocraft Industries (India) Limited

Date: September 5, 2023 Neerai Rai Place: Mumbai **Company Secretary**



WELTERMAN INTERNATIONAL LIMITED

(Former CIN: L51100GJ1992PLC017613) Reg Office: Plot No. 39/1, 39/2/1, 39/2/2 and 39/2/3, MIDC Industrial Area, Dhatav, Tal: Roha, Raigarh-402109 Email ID: companysecretary.wil@gmail.com

Ph. No.: 02194-264492 NOTICE OF THE 31st ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that 31st Annual General Meeting (31stAGM) of the Members of erman International Limited ('the Company') will be held on Thursday, September 28, 2023 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) in compliance with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May, 05 2020 and 02/2021 dated January 13, 2021 and other applicable circulars, if any, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA)and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 followed by Master Circular dated July 11, 2023 issued by SEBI- Securities and Exchange Board of India. Hence, the 31" AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the business as set forth in the Notice of the 31st AGM dated August 28, 2023. Members participating through the VC/ OAVM facility shall be reckoned for the purpose of guorum under Section 103 of the Companies Act. 2013.

In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the 31st AGM and Annual Report 2022-23 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at www.wellerman.com, stock exchange website i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.comand also on the CDSL's website at www.evotingindia.com. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on 2nd September, 2023.

Pursuant to the provisions of section 91 of the Companies Act. 2013. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed for the purpose of Annual General Meeting from 22nd September, 2023 to 28th September, 2023 (both

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as, Members holding equity shares either in physical form or dematerialization form, as on the cut-off-date (Record date) Thursday, 21st September, 2023, may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the 31st AGM through the e-Voting service provided by the CDSL. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on Thursday, 21st September, 2023 (cut-off date).

The remote e-Voting period commences on Monday, 25th September, 2023 at 09.00 a.m. and will end on Wednesday, 27th September, 2023 at 5:00 p.m. During this period, Members may cast their vote electronically. The remote e-Voting module shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system during the AGM.

The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. Members are requested to participate on first come first served basis, as participation through VC/OAVM is restricted up to 1000 members only.

The manner of remote e-Voting and voting at the AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM.

Any person, who acquires share of the Company and becomes a Member after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on cut-off date: may obtain the login id and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, if any shareholder is already registered with CDSL for remote e-voting, then they can use their existing User ID and Password for casting their votes.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to nelpdesk.evoting@cdslindia.com. or call toll free no. 1800 22 55 33

For Welterman International Limited

Place: Vadodara Date: September 2, 2023

Nikhil Goswami Company Secretary

MEERA CLEANFUELS LIMITED

(CIN: U74120MH2012PLC234301)

Registered Office: 2A/35, B.D.D. Naigaon, S.S. Wagh Road, Dadar (East), Mumbai
400014 (Maharashtra). Tele No. 91 22 24164066

Email ID: generalmeeting@meeracleanfuels.com Website: www.meeracleanfuels.com

NOTICE OF INFORMATION (11th ANNUAL GENERAL MEETING & e-VOTING)

Notice is hereby given that:

Notice is hereby given that:

1 The 11th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, 27th September, 2023 at 10:00 A.M. through video Conference (VC) / Other Audio Visual Means (OVAM) to transact business as detailed in the notice convening the AGM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act) read with All General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India, Pursuant to the General Circulars 2/2022 dated 05th May, 2022 read with G.C. No. G.C. No. 20 dated 5th May 2020, G.C. No. 17 dated 13th April 2020, G.C. No. 10/22 dated 28th December 2022 (hereinafter collectively referred to as "the MCA Circulars") and subject to this and other applicable provisions of the Companies Act, 2013, is proposed to be held through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the notice convening the AGM.

2) Electronic copies of notice of AGM and the Annual Report for the Financial year 2022-2023 have been sent to all the members on Monday, 04th September 2023 whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). The requirement of sending physical copy of the notice of AGM and Annual Report to the members has been dispensed with vide MCA Circular(s).

Mrs. Aparna Joshi (Membership no. F7172) and (C.P. No. 6738), proprietress of M/s. Aparna Paricharak & Associates, Practicing Company Secretaries, has been

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with rule 20 of the Companies Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Secretarial standards on General Meetings issued by the institute of Company Secretaries of India, the company is providing facility of electronic voting system to its members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, the company has entered into an agreement with "National Securities Depository Limited" ("NSDL") for facilitating voting through electronic means, as the authorized e-Voting's agency. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the company as on Thursday, 21st September 2023 i.e., cut-off date.

The agenda of this 11th AGM consists of: ORDINARY BUSINESS:

To receive, consider and adopt the audited standalone financial statements of the Company for the financial year ended 31st March 2023 and the reports of the Board of Directors and Auditors thereon.

To a ppoint a director in place of Mr. Lavesh Ramachandra Jadhav (DIN 06652088) who retires by rotation and being eligible, offers himself for re-

SPECIAL BUSINESS

To increase the Authorised Share capital from Rs.100,00,00,000/- (Rupees One Hundred Crores only) to Rs. 150,00,00,000/- (Rupees One Hundred and Fifty Crores Only) and alteration of capital clause (clause v) of memorandum of association of the company;

The "Clause V" of the Memorandum of Association of the Company be and is hereby altered to read as follows

"The Authorized Share Capital of the Company is Rs.150,00,00,000/-(Rupees One Hundred Fifty Crore Only) divided into 150,00,00,000/-(One Hundred Fifty Crore) Equity Shares of Rs.1/- (Rs. One Only) each."

Authority to make Allotment of Equity Shares to convert the uns 160,09,66,200/- of Smt. Meera Shivaji Gholap, director (DIN:02881797) into equity

To appoint Mr. Sham Shivaji Gholap, (DIN: 01767788) as Managing Director (MD) and Chief Executive Officer (CEO) of the company Remote e-voting period shall start on Sunday, 24th September 2023 at 09:00 A.M. and will end on Tuesday, 26th September, 2023 at 5:00 P.M. No remote e-voting facility shall be made available once it ends and the facilitating process will be disabled through NSDL.

a) The members who have cast their votes by remote e-voting on the resolution/s prior to the AGM, may attend / participate in AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes on such resolution/s again.

b) Members who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM through VC/ OAVM, shall be eligible to vote through e-voting at the AGM and for them, the e-voting facility shall be available.

c) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on Thursday, 21st September 2023 i.e. cutoff date, only shall be eligible to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. The detailed procedure/ instructions for remote e-voting or e-voting at the AGM are contained in the notice of AGM.

d) Any person who acquires share/s of the company and become member of the company after the dispatch of the notice of the AGM and holding share/s as on the cut-off date i.e., Thursday, 21st September, 2023 may obtain user id and password by following the procedures as mentioned in the Notice of AGM or by sending a request mail to evoting@nsdl.co.in or generalmeeting@meeracleanfuels com, However if a person is already registered with CDSL / NSDL for e-voting ther existing user id and password can be used for casting vote.

e) Contact details of the person who is responsible to address the grievances connected with facility for voting by way of electronic means:

Registrar and Transfer Agent (RTA)- Adroit Corporate Service Private Limited ("ADROIT") Email Id:- info@adroitcorporate.com

E-voting Agency - National Securities Depository Limited (NSDL) Email ID: evoting@nsdl.co.in

Company Secretary of Meera Cleanfuels Limited Name: Mrs. Bhavna Nishant Desai Email Id: generalmeeting@meeracleanfuels.com

Place: Mumbai

Date: 05th September 2023

The members holding shares in physical mode whose Email Address have not yet registered or updated with the company's Registrar & Transfer Agent (RTA-M/S. ADROIT CORPORATE SERVICES PRIVATE LIMITED) or with their Depository Participant such member may sent request at info@adroitcorporate.com with 'CC' marked to generalmeeting@meeracleanfuels.com with 'CC' marked to generalmeeting@meeracleanfuels.com with 'CC' marked to generalmeeting@meeracleanfuels.com with 'CC' beneralmeeting@meeracleanfuels.com with 'CC' beneralmeeting@meeracleanfuels.com

g) If you have any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to ANUBHAV SAXENA- DEPUTY MANAGER at evoting@nsdl.co.in

evoling@nisdi.cc.in
In line with the Ministry of Corporate Affairs (MCA) Circular No. 17/2020 dated April
13, 2020, the Notice calling the AGM has been uploaded on the website of the
Company at www.meeracleanfuels.com as well as on the website of RTA-Adroit
Corporate Service Private Limited ("ADROIT") at www.adroitcorporate.com and
the AGM Notice is also available on the website of NSDL (agency for providing the
Remote e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com

Mrs. Meera S Gholai DIN: 02881797

FORM NO. 16 [See Regulation 34(3)] BY ALL PERMISSIBLE MODE

OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)**

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi Navi Mumbai- 400703 RP NO. 78 OF 2016
WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLE PROPERTY UNDER RULE 48 OF THE SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY

OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993. **CANARA BANK**

RAVINDRA SURAJMANI SINGH & ORS

(CD - 1) Mr. Ravindra Surajmani Singh.

And 101, Evergreen Society, Airoli, Sector-5, Navi Mumbai

hane (w) - 400 604 (CD - 3) Mr. Dilip Sitaram Lotankar,

Only) with interest and costs in respect of Recovery Certificate No.78 of 2016 draw up by the Presiding Officer on 20/04/2016 in OA No. 265 of 2011 Debts Recovery Tribunal Mumbai (DRT 3) You are hereby prohibited and restrained, until further order, from transferring,

Apartment Situated At Tikka Naka No. 13, Cts No. 120 At Agyari Land, Jambhali Naka



ARNOLD HOLDINGS LTD.

Sd/

Notice is hereby given that the 41st Annual General Meeting of the Members of ARNOLD HOLDINGS LIMITED will be held on Thursday, 28th September, 2023 at 10:00 A.M. at the IMC Chamber of Commerce & Industry, Kilachand Conference Room, 2nd Floor, IMC Bldg. IMC Marg, Churchgate - 400020 Maharashtra to transact the Business as set out in th Notice of AGM.

BOOK CLOSURE NOTICE AND E-VOTING

company will be closed from Friday 22nd September, 2023 to Thursday 28th September 2023 (both day inclusive) for the purpose of AGM. The Cut-off date for the purpose of E voting is Thursday, 21st September, 2023. All the members are hereby informed that:

Electronic copies of the Notice of AGM have been sent to all the members whose emai lds are registered with the Company/ Depository Participant(s). The same is available on Company's website www.arnoldholdings.in Physical copies of the Notice of AGM have been sent to the members at their registered address. The same is available or Company's website www.arnoldholdings.in.The dispatches of Notice of AGM have been completed.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut off date of 21st September, 2023, may cast their vote electronically on the business se out in the Notice of AGM through electronic voting system of CDSL from a place other than the venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

ii. The remote e-voting shall commence on Monday, the 25th day of September, 2023

at 9:00 hrs. iii. The remote e-voting shall end on Wednesday, the 27thday of September, 2023 a 17:00 hrs.

AGM is 2^{1st} September, 2023. Any person, who acquires shares of the company and become member of the compan after the dispatch of the notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e 21" September, 2023 may obtain the login ID and password by sending a request a helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with

after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cas by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (b) the facility for voting through polling paper shall be made available at the AGM; (c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and (d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficia owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through polling paper.

vii. In case of any queries or issued regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

For Arnold Holdings Ltd

Date: 04.09.2023

Raji Jajkumar Panicke Company Secretary & Compliance Officer

SWAN ENERGY LIMITED

Rallard Estate Mumbai _ 400 001 Tel: +91 22 40587300 Email id: invgrv@swan.co.in CIN: L17100MH1909PLC000294 Website: www.swan.co.in

NOTICE is hereby given that the 115th Annual General Meeting (AGM) of Swan Energy Limited (the Company) will be held on Thursday, 28th September 2023 at 11.30 A.M. (IST) by mean of Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening AGM of the Company. The deemed venue of the Meeting shall be the registered office of the Company. The Ministry of Corporate Affairs vide its circular dated December 28, 2022 read with

other relevant circulars issued from time to time ("MCA Circulars") has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of member. Further SEBI vide its circular dated January 05, 2023 read with other relevant circulars issued from time to time ("SEBI Circulars"), extended the relaxation in respect of sending of physical copies of the Annual Report to Members. Accordingly, electronic copies of the Notice of 115th AGM and Annual Report for the financial year 2022-23 is being sent to all the Members whose e-mail IDs are registered with the Company/Depository and also are being uploaded on the Company's website at www.swan.co.in and on the Stock Exchange's website at www.bseindia.com and www.nseindia.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards on General Meetings issued by the institute of Company Secretaries of India, Members will be provided with the facility to cast their votes on all the resolutions set forth in the Notice of the AGM using remote e oting platform provided by the NSDL. The remote e-voting period will commence on Sunday, 24th September 2023 at 9.00 am (IST) and will end on Wednesday, 27th September 2023 at 5.00 pm (IST), the remote e-voting module will be disabled by

The facility for voting through electronics means shall also be provided at the AGM. Those members, who are present at the AGM through VC/OAVM facility and have not already cast their votes on the resolutions by way of remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/ÓAVM facility but shall not be entitled to vote again o hange their vote at AGM.

The $ar{ ext{Vo}}$ ting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in paid up equity share capital of the Company as on **Thursday, 21st September 2023**. being **cut-off date** for this purpose. A person whose name is recorded in the Registrar of Member as on the **cut-off date** shall only be entitled to avail the facility of remote e voting as well as voting at the AGM, if the remote e-voting has not been already availed by the Members

Members who are holding shares in physical form or who have not registered their email address and any person who acquires equity shares of the Company and becomes a member after dispatch of notice and holding shares on cut-off date being **Thursday, 21**st September 2023, are requested to refer to the Notice of the AGM for the process to be followed for obtaining the Login ID and password for casting the vote through remote e

voting or voting at AGM. In case of any difficulties or queries related to joining the AGM through VC/OAVM or casting vote through remote e-voting system, please call on tollfree number.: 1800 1020 990 and 1800 22 4430 or send a request to evoting@nsdl.co.in.

Dividend and Record date

The Board of Directors of the Company have recommended dividend of Re. 0.10 per equity shares for the financial year 2022-23 for the approval of Members at the AGM. he Company has fixed Thursday, 21st September, 2023 as Record Date for determining the entitlement of Members for payment of Dividend.

Members who have not updated their bank account details for receiving the dividend directly to their bank account through Electronic Clearing Service or any other mean, are equested to update their complete bank details with their depository (where shares are held in dematerialised form) and with the Company RTA (where shares are held in physical form) by submitting particulars of their bank accounts in 'form ISR-1' along with copy of cancelled cheque leaf wherein the name of first member imprinted on the face of the cheque leaf. In case of any query, a member may send an email to RTA at upport@purvashare.com

Arun Agarwal

Company Secretary

By order of the Board For Swan Energy Limited

Mumbai. September 05, 2023

For Meera Cleanfuels Limited

A-104, Matoshree Apartment, Rabodi Koliwada, Thane (W) - 400601 And At : 39-44, Vrundavan Society, Thane (W) - 400 601.

CD - 2). Mr. Prakash R. Hirapara, At 101, Plot No. 23, Shree Co-op Hsg. Soc., Opp. Lokmanya Depot, Savarkar Nagar

At B-17, Shree Siddhi Co-op. Hsg. Soc., Plot No. 738, Charkop, Kandivali (w), Mumbai. Whereas You the C D have failed to pay the sum of Rs. 16,40,114.70 (Rupees Sixteen Lakhs Forty Thousands One Hundred Fouteen & Paise Seven Zero

alienating, creating third party interest, parting with possession, charging or dealing with the under mentioned properties in any manner and that all persons be and tha they are prohibited from taking any benefit under such transfer, alienation, possessio

Description of property Flat No. 407, 650 Sq. Ft. On The 4th Floor In The Building Known As Matoshree

hane (West). Given under my hand and the seal of the Tribunal on this date: 18.08.2023.



B 208, Ramji House, 30 Jambulwadi, JSS Road, Mumbai-400002 TEL: 022-22016640 CIN: L65993MH1981PLC282783 E-Mail Id: arnoldholding9@gmail.com Website: www.arnoldholdings.in **AGM NOTICE**

All the shareholders of the company are informed that the member's register of the

The Businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means

iv. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the

CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote; vi. Members may note that: (a) the remote e-voting module shall be disabled by CDSI



बीआरएसच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी दशरथ गोप

सोलापूर, दि.४ : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र राज्यात पक्ष विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी सोलापुरात विशेष लक्ष दिले असून काही दिवसांपूर्वी पदमशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप आणि माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी केसीआर यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी दशरथ गोप यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून गोप यांच्यावर सोलापूर शहर अध्यक्ष पद दिले असून केसीआर यांनी दशरथ गोप यांच्या निवडीचे पत्र जाहीर

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अध्यक्ष पद दिल्याबद्दल मुख्यमंत्री केसीआर यांचे आभार व्यक्त करताना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आपण सोलापूरच्या विकासासाठी काम करणार असून तेलंगणा पॅटर्न सोलापूरात राबविण्यासाठी आपण बीआरएसच्या माध्यम ातून प्रयत्न करणार असून सोलापूरात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे दशरथ गोप म्हणाले.

शेतपिकांचे सर्वे क्षण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश

पुणे , दि.४ : जिल्ह्यातील ५४ महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड सुमारे २२ ते ३५ दिवसांचा झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. आता कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या गावांम ध्ये सर्वेक्षणाचे काम सूरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले

आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४५५ मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरी ६८४ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत हा पाउञ्स केवळ ६७ टक्केच आहे.सर्वांत कमी पाउञ्स पुरंदर तालुक्यात केवळ ३८ टक्के झाला असून हवेलीत ३९ तर बारामतीत केवळ ४० टक्के झाला आहे. इंदापूर, दौंड शिरूर या तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही स्थिती पाहता पीक विमा योजनेच्या निकषांनुसार पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त घट असल्यास व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे.

जाहिर नोटीस

नोटीसी द्वारे कळविण्यात येते की जय ो महादेव को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेड, महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम, तालुका कल्याण जिल्हा ठाणे ४२१ २०२ या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी सर्व सुभासदांनी सहमती दिलेली असून सदर पुनर्विकास करणे कामी इच्छुक विकासक यांच्याकडून निविदा मागवण्यासार सदरची जाहिरात देण्यात येत आहे.

तरी इच्छक विकासक यांनी त्यांच्या निविदा ई गोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखे पासून पंधरा देवसांच्या आत संस्थेकडे सादर कराव्यात.

जय हो महादेव को-ऑपरेटिव्ह हाऊंसिंग सोसायटी लिमिटेड अध्यक्ष - सौ महिमा अजय पाटील सचिव - श्री विलास भुजबळ दिनांक : ०५/०९/२०२३ ठिकाण : डोंबिवली

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby issued on behalf of my client Mr. Prashant Nirmal Mishra presently residing t Bhayandar West Dist.Thane-401 107. Tha One Mr. Rajesh Mahesh Choumal and Mr. Mahesh Ram Sahay Choumal were the owners of Shop No.46, on the ground floor, Ostwal Ornate Building No.1, at Jesal park, Bhayandar East who was purchased the said Shop from the Shree Ostwal Builders Limited and they was nolding Share Certificate No.51 and bonafide member of Ostwal Ornate Building No.1 Co-Op Housing Society Limited. The said Mr. Mahesh Ram Sahay Choumal died and instetate on 20.10.2020 at Bhayandar leaving behind him his widow wife by name **Smt. Pushpa Devi Mahesh** Choumal, one son by name Mr. Rajesh Mahesh Choumal and two married daughters ny name Smt Vandana Shiyratan Sharma and Smt.Mina Ravi Sharma are the heirs and legal epresentatives as per the Intestate Succession aw by which he was governed. After the demis of Mr. Mahesh Ram Sahay Choumal his legal heirs Smt. Pushpa Devi Mahesh Chouma Smt. Vandana Shivratan Sharma and Smt. Mina Ravi Sharma has executed a registered deed of Release dated 18/04/2023 and surrender their right title and interest in above mentioned flat in favour of Mr. Rajesh Mahesh Choumal. Further the society has transferred the share certificated in the name of Mr. Rajesh Mahesh Choumal, thereafter the said Mr Rajesh Mahesh Choumal has sold the said shop in favour of Mr. Prashant Nirmal Mishra by registered Agreement dated 11/05/2023.

Now the said **Prashant Nirmal Mishra** has agreed availed the mortgage loan above

or persons have any claim, right, title or objection gift, exchange, lien, etc. in respect of the said shop together with the said share and interest in the capital of the said society, the same may be send within 7 days from the publication of this Public notice at my office address at: Shop No.58, Ground Floor, Ostwal Park Building No.7, Bhayandar (East) Dist. Thane-401 105, failing which my client will enter into mortgage as above referred in respect of the said shop, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.

mention shop to Karnataka bank, If any persor

Awadhesh Dubey Date: 05/09/2023 (Advocate High Court) Office Tele. No.022-28176321 / Mobile No.09323598618

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client Miss. Dipali Ulhas Mayekar. Miss. Dipali Ulhas Mayekar (Daughter & Late Mr. Ulhas Pandurang Mayekar (Father was Co-owner of Flat No. G/ 2, Ground Floor, A Wing, Maryland Residency Co-op. Hsg. Soc Ltd., Kaul's Heritage City, Bhabhola, Vasai Road (W), Dist. Palghar 401202, constructed on the plot of land, bearing Survey No.81, Hissa No.1 Survey No.79, Hissa No.1, Village Chulne. Late Mr. Ulhas Pandurang Mayekar died on Mr. Unlas Pandurang Mayekar died on 07.01.2020. Leaving behind 1 Miss. Dipali Ulhas Mayekar (Daughter), 2) Mrs. Urmila Ulhas Mayekar (Wife), 3) Miss. Archana Ulhas Mayekar (Daughter), 4) Miss. Shilpa Ulhas Mayekar (Daughter) as his only legal heir to the said flat, Miss, Dipali Ulhas Mayekar (Daughter 100% owner of Flat No. G- 2. Now she is sal this Property to Mr. Karan Chandrakant Bhagat 8 Mrs. Shilpa Kailash Rao. If any person/institution having any claim / Right / Title/ Lien / Charge / Interest in any way on the said property may give in writing with the proofs / evidence and supporting document thereof, within 15 (Fifteen) s from the date of publication of no Claims/ Objections are received within describe period above, My Client Shall be free to sale this Property.
Place:Vasai Road (W)

Date:05.09.2023 Adv. Shweta Sachin Patil Off: Parol, Tal. Vasai, Dist. Palghar 401303

जाहीर सूचना

माझे अशिल श्री. मुकेश दशरथ मधुकुंता हे गाला क्र.६, क्षेत्रफळ सुमारे ६७४.६५ चौ.फूट. बिल्ल अप क्षेत्र, उस्मान शेठ चाळ म्हणून ज्ञात इमारतीच्या नळपजल्यावर शीवला देवी पंटिस सपोर प्रोस कंपाऊंड. सिंग इंडस्टियल इस्टेट. साकीनाका. मंबई ४०००७२ चे मालक आहेत यासह महसली गाव मोहिली, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर येथील सर्वे.क्र.५०. हिस्सा क्र.१३ए. सीटीएस क्र.८३१ (भाग) असलेल्या जिमनीवरील समतुल्य अविभक्त हक्कांसह.

श्री. रमेश कृष्णाजी मधुकुंता यांनी त्यामध्ये नमूद

केलेल्या अटी व शर्तीं नुसार त्यांचे हक, पदवी आणि त्यातील स्वारस्य श्रीमती ललिता दशरथ मधुकुता यांना बक्षिस म्हणून दिले आणि त्या बक्षिसपत्राची करार रीतसर संयुक्त उप-निबंधक कुर्ला-३ कडे दस्तऐवज क्र.के आरएल३-४१६ँ३-२०१३, देनांक १५ मे २०१३ द्वारे नोंदणी केली आणि श्रीमती ललिता दशरथ मधुकुंता यांचे १५ डिसेंबर २०१६ रोजी मृत्यू झाल्यानंतर आणि स्वर्गीय सौ. तितता दशरथ मधुकुंता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या **हायदेशीर वारसांनी माझे अशिल श्री. मुकेश** दशरथ मधुकुंता यांच्या नावे त्यांचे हक सोडले, दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी दस्तऐवज क्र के आरएल५- ११७५१-२०१९ द्वारे सह उपनिबंधक कुर्ला ५ कडे रीतसर नोंदणी केली. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि., व्हाइड मीटर क्र .एलटी-२(ए)-७८९५७०७, क्र.१५२५०६०६०, असेसमेंट टॅक्स (एसएसी) क्र.एलएब्स१००७०५०६२०००० आणि एन.ए. कर क्र.एटीएन/यूएनए/एनए/९१८/०५.

माझे अशिल श्री. मुकेश दशरथ मधुकुंता यांनी त्या गाळाबाबतचे त्यांचे सर्व हक, शिर्षक आणि वारस्य विकण्याची आणि जमिनीतील हकांसह श्री. सत्य नारायण देवकी नंदन चौहान आणि श्री. जगत नारायण देवकी नंदन चौहान यांना हस्तांतरित करण्याची इच्छा व्यक्त केली.

कायदेशीर वारस, गहाण, भेटवस्तू, भाडेपट्टा, वारसा, धारणाधिकार किंवा अन्य मार्गाने उक्त गालावर अधिकारांसह कोणाला किंवा कोणत्याही त्यक्तीने या गाळ्यावर कोणताही दावा केला असल्यास किंवा जिमनीवरील हक्कांसह त्या गळावर कोणताही आक्षेप असल्यास खाली देलेल्या कार्यालयीन पत्त्यावर खाली स्वाक्षरी केलेल्यांना ते प्रकाशित केल्याच्या तारखेपासन १५ देवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. तसेच जमिनीवरील हक्कांसह असे दावे रद्दबातल घोषित केले जावेत आणि जर असेल तर विचारात घेतले जाणार नाही.

> मेहुल ए खेतिया (विकल उच्च न्यायालय)

> > ठिकाण : मुंबई

देनांक: ०४.०९.२०२३

पत्ता : १०९, पहिला मजला, श्री साई शक्ती कोहौसो पटेल चौक, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ७७. दूरध्वनी. : ९९३०४ १८७३२ ठिकाण : मंबई तारीख: ०५.०९.२०२३

TENDER NOTICE

Sealed Tenders are invited from qualified & reputed Contractor Who have executed repairs works to quote for repairs, Waterproofing, Painting And allied works of:

SHREE GANESH APARTMENT PREMISES CHSL.

19-2ND FOFAL WADI. BHULFSHWAR. MUMBAI-400 002.

Tenders forms are available from Architects office 388, Vithalbhai Patel Rd. Ahilya building, 2nd floor, Mumbai- 400 004.

From 07.09.2023 to 14.09.2023, between 11.30 to 5.30pm Tender cost: Rs.1000/-

Mobile: 9820261176

The last date of submission of Tender: 15.09.2023 before 5.00 pm.

FOLIO NO. CERTIFICATE NO.

orm of Notice to be published i

Newspaper by the successor to the Permit holder. It is hereby informed for the knowledge of public that Mr. Shridhar Jagannath surve, owner o the vehicle MH 04 BJ 4925 (BIKE) has expired on 31-07-2021. I Smt. Suvarna Shridhar Surve, Address: E 403 Greg Marsh Residency Madhuban Township, Vasai Easi 401208 being the successor to the above mentioned to confer intend to use the Vehicle and accordingly, have applied to the appropriate authority / Regional Transport Office Regional Transport Authority for the transfer of Said Vehicles in my name. Any person having any claim or objection in this regard, should within 15 days from the publication of this notice, being such fact to the notice of Regional Transport Office/Regiona TransportAuthority Virar.

NAME OF SUCCESSOR: SM SUVARNA SHRIDHAR SURVE ADDRESS: B 403 GREG MARSH RESIDENCY, MADHUBAN TOWNSHIP, VASAI EAST 401208

NO. OF. SHARES

Date: 05.09.2023

दिनांक: ०१.०९.२०२३

NOTICE

SCHAEFFLER INDIA LTD. Regd. Office: 15th Floor, ASTP (Amar Sadanand Tech Park), Baner, Pune, Maharashtra, 411045. Notice is hereby given that the Certificate for the undermentioned securities

of the Company has been lost/misplaced and the holders of the said securities nas applied to the company to issue duplicate certificates . Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with company at its Registered Office/ RTA, within 15 days from the date, else the company will proceed to issue duplicate share certificate without further intimation. Kind of securities & Face Value: Equity. Shares of Rs.2/ = each

DISTINCTIVE NO.

00007679 125926 TO 126300 375 Applicant Name : VEENA RAKESH SIGTIA Address : INDRAPRASTHA , 2^{NO} B 108, JITENDRA ROAD, OPP.ASHOKA HOSPITAL, MALAD (EAST) MUMBAI-400 067.



अरनॉल्ड होल्डींग्ज लि.

सीआयएन: एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३ बी-२०८, रामजी हाऊस, ३०, जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई-४००००२. दूर: १२२-२२०१६६४०, ई-मेल: arnoldholding 9@gmail.com, वेबसाईट:www.arnoldholdings.in

एजीएम सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **अरनॉल्ड होल्डींग्ज लिमिटेड**च्या सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स.१०.००वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय: आयएमसी चेंबर ऑफ . कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री, किलाचंद कॉन्फरन्स रूम, २रा मजला, आयएमसी इमारत, आयएमसी मार्ग, चर्चगेट ४०००२०, महाराष्ट्रं या ठिकाणी नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे

पुस्तक बंद करणे व ई-वोटिंगची सूचना

कंपनीच्या सर्व भागधारकांना येथे सचित करण्यात येत आहे की. एजीएमनिमि शक्रवार. २२ सप्टेंबर. २०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक बंद ठेवण्यात येईल. ई-वोटिंग . तरतुदीसाठी नोंद गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ आहे. सर्व सदस्यांना सचित करण्यात येत आहे की:

ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्या सर्वांना एजीएम सूचनेच्या विद्युत प्रती पाठविल्या आहेत. एजीएम सूचनेच्या वास्तविक प्रती सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर पाठविल्या आहेत. सदर सूचना कंपनीच्या www.arnoldholdings.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचना वितरण पुण केलेले आहे. एजीएमच्या सचनेच्या प्रत्यक्ष प्रती सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकत पत्त्यावर पाठवण्यात आल्य आहेत. ते कंपनीच्याwww.arnoldholdings.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. एजीएमच्या नोटिस

नोंद दिनांक २१ सप्टेंबर, २०२३ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांन एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) सीडीएसएलच्या विद्युत मतदान प्रणालीन एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे: a) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाच्या मार्फतीने एजीएम सुचनेत नमुद करण्यात आल्याप्रमाणे साधारण आणि

विशेष कामकाज केले जाऊ शकेल. रिमोट ई-वोटिंग सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. सुरू होईल.

ह) रिमोट ई-वोटिंग ब्धवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.१७.००वा. समाप्त होईल

एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान करण्याची पात्रता ठरविण्याची निर्दिष्ट तारीख दिनांक २ सप्टेंबर

ज्या कोणत्याही व्यक्तीने सदर कंपनीचे भाग संपादीत केले आहेत आणि सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर सदर कंपनीचा सभासद बनला आहे आणि निर्दिष्ट तारीखेस म्हणजेच २१ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारण करीत असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड मिळव शकतो. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वी नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

सदस्यांनी याची नोंद घ्यावी की: (१) वरील नमृद दिनांक व वेळेनंतर सीडीएसएल ई-वोटिंग संबंधित मॉड्युअल निष्क्रीय करील आणि मतदान करण्याची वेळ आणि संबंधित सभासदाने एखाद्या ठरावावर मत दिल्यास ते त्यानंत बदलण्याची परवानगी सदर सभासदांना असणार नाही. (२) पोलिंग पेपरने मतदान करण्याची सुविधा एजीएमच्य वेळेस उपलब्ध करून दिली जाईल. (३) ज्या सभासदांनी रिमोट ई-वोटिंग सविधेदारे त्यांचे मत दिले आहे र देखील सदर ईजीएममध्ये उपस्थित राह शकतात. परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा त्यांना अधिकार राहणा नाही; आणि (४) सदर निर्दिष्ट तारखेस ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणी पुस्तकात आणि फायदेशी मालकांच्या यादीमध्ये नोंद आहे केवळ त्याच व्यक्तीला रिमोट ई-वोटिंगची त्याचप्रमाणे बॅलेट पेपरने सभेच्या वेळेस मतदान करण्याचा अधिकार असेल.

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर सभासदांसाठी असलेल्या फ्रिकन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यु) वा आणि सभासदांकरिताच्या ई-मतदान वापरण्याचा पुस्तकेचा संदर्भ घेऊ शकतात किंवा हेल्पसेक्शनवर संपर्क करावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

सही/

राजी जयकुमार पनिक ठिकाण : मुंबई

दिनांक : ०४.०९.२०२३ कंपनी सचिव व सक्षम अधिकार

व्हीसीयू डाटा मॅनेजमेंट लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच२०१३पीएलसी२४०९३८ नोंदणीकृत कार्यालयः ३०१, ३रा मजला, राजदीप इमारत, तारा मंदिर लेन, लॅमिग्टंगन रोड. मुंबई-४००००७. दूरध्वनी:९९३००८८२९९, ईमेल:mumbai.vcudata@gmail.com वेबसाइट:www.vcupack.in

११वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

नोटीस याद्वारे देण्यात येते की कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी सायं.५.००वा., ३०१, ३रा मजला, राजदीप इमारत, तारा मंदिर लेन, लॅमिग्टंगन रोड, मुंबई-. १०००७ येथे व्यवहाराची देवाणघेवाण करण्यासाठी एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विचार विमर्ष करण्याक

दस्यांना याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीच्या ११व्या एजीएमची सूचना एमसीए/सेबी परिपत्रकानुसार ज्य ादस्यांची नावे शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०२३ रोजी नोंद आहेत त्यांना सोमवार, ०४ सप्टेंबर, २०२३ रोजी . ाठविण्यात आले आहे आणि ज्यांचे ई–मेल आरटीए/डीपीकडे नोंद आहेत. एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२२–२३ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.vcupack.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

न्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत अशा इतर शेअरहोल्डर्सना ही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त ज्ययासाठी आणि इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत देण्यासाठी, त्याच्या रजिस्टार आणि शेअर टान्सफ जंटसोबत ईमेल पत्त्यांच्या नोंदणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एमसीए ईमेल पत्त्यांच दिणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

जॅपॉरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने, ज्या भागधारकांनी त्यांचा ईमेल त्ता नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी तात्पुरता त्यांचा ईमेल पत्ता कंपनीच्या आरटीए, स्कायलाईन फायन ार्विसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नोंदणीकृत करून, http://www.skylinerta.com/EmailReg.php नंकवर क्लिक करून मिळव शकता. ईमेलच्या यशस्वी नोंदणीनंतर, या एजीएमसाठी ई-व्होटिंग सक्ष रण्यासाठी शेअरहोल्डरला नोटिसची सॉफ्ट कॉपी आणि यूजर आयडी आणि पासवर्डसह ई–व्होटिंगर्च क्रिया मिळेल. काही शंका असल्यास, शेअरहोल्डर admin@skylinerta.com वर लिह् शकतात. गॉब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियम ४२ व ४७ नुसार सदस्यांची नोंदर्ण आणि शेअर हस्तांतरण पुस्तके कंपनीच्या एंजीएमच्या उद्देशासाठी शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समावेश) पासून बंद राहील.

. हंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम सहवाचिता सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेक्वायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियम ४४ नुसार नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे रविलेल्या दूरस्थ ई-मतदान सेवांद्वारे सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा पर्याय आहे किंव जीएमच्या ठिकाणच्या मतदान केंद्रात मत देता येईल. सभासद केवळ मतदानासाठी केवळ एक पद्धत निवडू ाकतात उदा. मतदानपत्रकाद्वारे किंवा दूरस्थ ई–मतदानाद्वारे. सदस्यांनी दोन्ही मते आपल्या मतांनी मतदान ज्यास, रिमोट ई–मतदानाद्वारे झालेली मतदानाची गणना केली जाईल आणि एजीएमच्या मतदाना गरमध्ये मतदान करून अवैध म्हणून मानले जाईल. पनीच्या सदस्यांनाही याद्वारे कळविण्यात येत आहे की:

११वी वार्षिक सभेची सूचना कंपनीच्या www.vcupack.in आणि एनएसडीएलच्य www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

दूरस्थ ई-मतदान पर्यायी आहे आणि सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ (स.०९:००) ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ (सायं.५.००) पर्यंत पोर्टल खुले राहील. त्यानंतर रिमोट ई-मतदान एनएसडीएल द्वारे बंद सभासदांचे मतदानाचे हक्क कंपनीच्या जसे की कट ऑफ तारखेला शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी

असणाऱ्या पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या शेअर्सप्रमाणे असेल. कंपनीचे समभाग मिळविणारा कोणताही व्यक्ती. आणि नोटीस पाठविल्यानंतर कंपनीचा सभासद बनते आणि शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ या दिवशी कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण केल्याने

evoting@nsdl.co.in वर किंवा admin@skylinerta.com विनंती पाठवून लॉगइन आयर्ड आणि पासवर्ड प्राप्त करू शकता. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने ई-वोटिंगसाठी एनएसडीएलकडे नोंदर्ण केली असेल तर विद्यमान यजर आयडी आणि पासवर्ड मत देण्याकरिता वापरता येईल. पोलिंग पेपरने मतदानाची सविधा देखील एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्या सदस्यांन रिमोट ई-मतदानादारे मतदान केले जाणार नाही अशा सभासदाला उपस्थित राहणाऱ्या सदस्यान

मतदानाच्या पोलिंग पेपरने बैठकीत आपला अधिकार वापरण्यास सक्षम राहतील. एखाद्या ई-वोटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सदस्य सहभागी होऊ शकतो परंत एजीएमवर पुन्हा मत देण्यास पात्र राहणार नाही.

वेद्यत मतदान व पोलिंग पेपरबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी यांच्याश . पर्क साधू शकता

> व्हीसीय डाटा मॅनेजमेंट लिमिटेडकरित सही/ व्यवस्थापकीय संचालव

> > डीआयएन:०६४८९८२२

व्हेन्चुरा टेक्सटाईल्स लिमिटेड

सीआयएन: एल२१०९१एमएच१९७०पीएलसी०१४८६५ नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.१२१, मिडास, सहार प्लाझा, जे. बी. नगर अंधेरी (पू), मुंबई-४०००५९. दू: १२२-२८३४४४५३ ई-मेल:mkt2@venturatextiles.com, संकेतस्थळ:www.venturatextiles.com

वेंचुरा टेक्सटाइल्स लिमिटेडची ५३वी वार्षिक सर्वसाधारण वभा शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.००वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय १२१, मिडास, सहार प्लाझा, जे.बी.नगर, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पू), मुंबई-४०००५९ येथे होणार आहे.

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, व्हेंचुरा टेक्सटाइल्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांच त्रे**पन्नावी** (५३) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.००वा. यनिट क्र.१२१, मिडास, सहार प्लाझा, जे.बी. नगर, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पू), मुंबई-४०००५९ तसेच कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या लागू तरतुर्दीचे योग्य पालन करून, त्याखाली केलेले नियम वाचून एमसीएचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२२ आणि १०/२०२२ अनुक्रमे दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ०५ मे, २०२०, ०५ मे २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता नियमावली, २०१५ (सेबी सूची विनियम) १२ मे, २०२०, १३ मे, २०२२ आणि ०५ जानेवारी, २०२३ च्या सेबी परिपत्रकासह सहवाचिता, सामान्य आणि विशेष व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता आयोजित

. वरील परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या अहवालासह एजीएमच्य नचनेच्या प्रती फक्त इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवल्या जातील ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते नोंद्रणीकत/कंपनी/ ्र डिपॉझिटरी सहभागी उपलब्ध आहेत. डिमॅट स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल क्रमांकांची नोंदणी करण्याची विनंती केली जाते. वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांन कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्र.:+९१-८१० ८११ ६७६७, ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in, वेबसाइट: https:/ linkintime.co.in/ यांच्याकडे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल नंबर सादर करण्याची विनंती केर्ल

ः एजीएमची सचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www.venturatextiles.com वेबसाइटवर स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटस. बीएसई लिमिटेड (www.bseindia.com), सीडीएसएलच्य वेबसाइटवर www.evotingindia.com वर देखील उपलब्ध असतील

 सभासदांना एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/मतदानाद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमृद केल्याप्रमाणे व्यवसायांवर इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची संधी असेल. डिमॅट स्वरुपामध्ये. वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणारुया सदस्यांसाठी आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी दरस्थपणे मतदान करण्याची पद्धत सदस्यांना सूचनेमध्ये प्रदान केली जाईल कंपनीच्या www.venturatextiles.com या वेबसाइटवरही तपशील उपलब्ध करून दिला जाईल . वार्षिक अहवाल २०२२-२३ सह ५३व्या एजीएमची सूचना लवकरच सदस्यांना त्यांच्या ईमेल

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता सही / -पी. एम. राव अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००१९७९७३

संदीप (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५१४९१एमएच२०८२पीएलसी३५०४९२ **नोंदणीकृत कार्यालय:** ३०१, पीएल८९९/एफ, कॉर्पोरेट अरेना पिरामल नगर रोड, गोरेगाव पश्चिम बीएचडी, महेंद्र गार्डन्स, मुंबई-४०००६२. वेबसाईट:www.sandeepindia.org, ई-मेल:info@sandeepindia.org

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **संदीप (इंडिया) लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स.१०.००वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः ३०१, पीएल८९९/एफ, कॉर्पोरेट अरेना पिरामल नगर रोड, गोरेगाव पश्चिम बीएचडी महेंद्र गार्डन्स, मुंबई-४०००६२ येथे होणार आहे.

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त <mark>२३ सप्टेंबर, २०२३ ते २</mark>९ **सप्टेंबर, २०२३** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तव बंद ठेवण्यात येतील

सेबीने जारी केलेल्या नवीनतम परिपत्रकांनुसार, ४१ट्या एजीएमसाठी वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत इतर गोष्टींसह पाठवण्याची आवश्यकता नाही; त्यामुळे वार्षिक अहवालासह सूचना फक्त विद्युत स्वरुपाने **२५ ऑगस्ट, २०२३** रोजी त्या सदस्यांना पाठवण्यात आली आहे, ज्यांचे ईंमेल पत्ते कंपनी, डिमॅट स्वरुपामध्ये नोंदणीकृत आहेत. ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत/अद्यायावत केलेले नाही ते त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणी/अद्यायावत करू शकतात. ज्या सभासदांनी संप्रेषणाच्या उदेशाने कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे पत्र व्यवहाराच्या उद्देशाकरिता नोंद आहेत त्यांना ई-मेलसुद्धा पाठविले

भागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, सभेची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्य www.sandeepindia.org वेबसाईटवर आणि कलकत्ता स्टॉक एक्सचेंज आणि एनएसडीएलच्य ई-वोटिंग:

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोज रिक्कायमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग सेवेमार्फत सदस्यांना ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. नोंद दिनांक अर्थात २२ **सप्टेंबर, २०२३** रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत एजीएमच्या सूचनेत नमुद वेषयावर विमर्ष करण्याकरिता विद्युत स्वरुपात देता येईल. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २० नुसार आवश्यक ई-वोटिंग तपशील खालीलप्रमाणे:

रेमोट ई-वोटिंग २६ **सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा.** प्रारंभ होईल आणि <mark>२८ सप्टेंबर, २०२३</mark> रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. नंतर ई-वोटिंग बंद केली जाईल. सूचना वितरणानंतर जर कोणी व्यक्ती सदस्य झाली असल्यास आणि <mark>२२ सप्टेंबर, २०२३</mark> रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी support@purvashare.com वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावे. पोलिंग पेपरने मतदानाची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्य ठिकाणी उपलब्ध होईल. जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना सभेत सहभागी होता येईल

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी कृपया संपर्क एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग . ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, मुंबई–४०००१३. दूर::०२२–२४९९४७३६, ई-मेल e-voting@nsdl.com.

ई-वोटिंग/वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅलेटने मतदानाचा निकाल ३० सप्टेंबर, २०२३ रोजी किंवा त्यापुर्वी घोषित केला जाईल. तपासनीसांच्या अहवालासह निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रसिद्ध केले जाईल तसेच कंपनीच्या वेबसाईटवरसुद्धा अपलोड केले जाईल आणि कंपनीचे शेअर्स जेथे मुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजकडे कळविले जाईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये संदीप (इंडिया) लिमिटेड सही / -

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.०९.२०२३

रश्मी दालमिया व्यवस्थापकीय संचालिका डीआयएन:०१३४७३६७

CARYSIL LTD. (पुर्वीची ऑक्रिसील लिमिटेड)

सीआयएन: एल २६९१४एमएच१९८७पीएलसी०४२२८३ नोंदणीकृत कार्यालय: ए-७०२, ७वा मजला, कनाकिया वॉल स्ट्रीट, चकाला, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दूर.:०२२-४०१५७८१७/७८१८/७८१९ ई-मेल:investors@acrysil.com, वेबसाईट:www.acrysil.com

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

सचना याद्रारे देण्यात येत आहे की**. कॅरिसील लिमिटेड** (पूर्वीची ॲक्रिसील लिमिटेड) (कंपनी) ची छत्तीसवी (३६) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) २८ सप्टेंबर, २०२३ रोजी द.०३.३०वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) परिपत्रके आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), ३६व्या एजीएमच्य सुचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी.

वार्षिक अहवाल २०२२–२०२३ सोबत एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्या सदस्याना पाठवली जाईल ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/निबंधक आणि हस्तातरण एजंटकडे नोंदणीकृत आहेत. एमसीए आणि सेबीच्या वरील परिपत्रकांनुसार, एजीएमच्या नोटिस आणि वार्षिक अहवालाच्य कोणत्याही वास्तविक प्रती कोणत्याही सदस्याला पाठवल्या जाणार नाहीत. एजीएमची सचना सोबर जोडली आहे आणि वित्तीय वर्ष २३ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.carysil.com (कॅरिसील/कंपनी) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) https:// www.evotinansdl.com च्या वेबसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो.

प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी फॉर्म आयएसआर–१ ची प्रत्यक्ष प्रत आरटीएला खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सबमिट करून नोंदणी करावी किंवा फॉर्म आयएसआर-१ ची स्कॅन केलेली प्रत आरटीएला investor@bigshareonline.com आणि कंपनी investors@carysil.com वर सादर करावी.

बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. - कार्यालय क्र.एस६-२, ६वा मजला पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई-४०००९३, महाराष्ट्र, भारत. डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारकांना त्यांच्या संबंधित डीपीसह त्यांचा ई-मेल पर

अपडेट करण्याची विनंती केली जाते. कंपनीने कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांसह) सदस्य नोंदणी आणि शेअर टान्सफर बुक्स बंद करण्याची सूचना

कंपनी आपल्या सभासदांना मतदानाच्या पर्यायासह सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त (रिमोट ई-व्होटिंग)

इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून कंपनीच्या एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांचर मतदानाचा हक बजावण्याची सुविधा देत आहे. एजीएममध्ये ई–व्होटिंगद्वारे. रिमोट ई–मतदान सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी स.०९.००वा. ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.०५.००वा (भाप्रवे) पर्यंत सुरू होईल. ज्या भागधारक/सदस्यांची नावे रजिस्ट्रार ऑफ सदस्य/लाभार्थी मालकांमध्ये कट–ऑफ तारखेला म्हणजेच गरुवार. २१ सप्टेंबर. २०२३ रोजी दिसतात त्यांनीच सभेमध्ये रिमोट ई-न्होटिंग/ई-व्होटिंगची सुविधा मिळण्याचा हक्क असेल. रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत देणारे सभासद व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सभेला उपस्थित राहू शकतात परंतु सभेदरम्यान त्यांना ई–मतदान प्रणालीद्वारे पन्हा मतदान करण्यांचा अधिकार असणार नाही.

. कोणतीही व्यक्ती. जी एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनसार २१ सप्टेंबर २०२३ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते, ती investors@carysil.com वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. जर एखाद्या व्यक्तीने बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ई–व्होटिंगसाठी आधीच नोंदणी केली असेल तर विद्यमान वापरकत आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो.

एजीएमच्या आधी/दरम्यान लॉग इन करताना कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सदस्य evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून एनएसडीएल हेल्पडेस्कशी किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर कॉल करू संपर्क साध शकतात. संचालक मंडळाच्या आदेशान्वरं

तिनांक: ०४ सप्टेंबर, २०२३

कॅरिसील लिमिटेडकरिता (पूर्वीची ॲक्रिसील लिमिटेड) सही/ कंपनी सचिव व सक्षम अधिकार

NOTICE ICICI BANK LTD.

Read, Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara, Guiarat, 390007 Notice is hereby given that the Certificate for the undermentioned securities of the Company has been lost/misplaced and the holders of the said securities has applied to the company to issue duplicate certificates . Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with company at its Registered Office/ RTA , within 15 days from the date, else the company will proceed to issue duplicate share certificate without further intimation.

Kind of securities & Face Value: Equity. Shares of Rs.2/ = each

tand of securities a race value. Equity, shares of RS:27 - cuchi			
FOLIO NO.	CERTIFICATE NO.	DISTINCTIVE NO.	NO. OF. SHARES
1004650	00004292	0002486501 TO 0002487000	500
1004650	00903725	5830062641 TO 5830062690	50
Applicant Name & Address: RAGINI RAMESH GUPTA JT. RAMESH PANNALAL GUPTA,			

B-310, DIWAKAR BHAVAN, NARAYAN NAGAR, BHAYANDER (W) 401101

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

नोंद. कार्या.: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६ **सीआयएन**:एल३६९१२एमएच१९८६पीएलसी०४१२०३. **दूर**.:०२२-२८२९१८९३, **फॅक्स**:०२२-२८२९०४१८, वेबसाईट:www.goldiam.com, ई-मेल:investorrelations@goldiam.com

सदस्यांना सूचना

तदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.००वा** व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम) माध्यमातून आयोजित केली जाईल. कंपनी कायदा २०१३ आणि सहकार मंत्रालय आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी वेळोवेळी जारी केलेल्या विविध परिपत्रकांनुसार ८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

वरील परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांच ई-मेल कंपनी/ठेवीदारकडे नोंद आहेत त्यांना **सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३** रोजी विद्युत स्वरुपात पाठविली आहे. वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.goldiam.com</u> वेबसाईटवरून आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतील. सदर एजीएमकरिता प्रॉक्सी नियुक्ती सुविधा उपलब्ध असणार नाहीत. एजीएममध्ये तहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहेत.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) विनियम १९१६ च्या नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण २ नसार ३६व्या एजीएम सचनेत नम् सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने विद्युत मतदान सुविधा दिलेली आहे. ३६व्या एजीएम दरम्यान मत विद्युत स्वरुपात देणे (ई-बोटिंग) किंवा विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-बोटिंग) मत सदस्यांना देता येतील. कंपनीने रिमोट ई-बोटिंग व एजीएममध्ये मतदान संचालनाकरिता अधिकृत संस्था -वोटिंग रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्त झाल्यानंत

ु नोंद तारीख अर्थात **बुधवार, २० सप्टेंबर, २०२३** रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांचे . भोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सर्विधा उपलब्ध होईल. नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तींनी सदर सचन माहितीकरिता म्हणून घ्यावी.

ई-वोटिंग सुविधा एजीएम दरम्यान त्या सदस्यांना उपलब्ध होईल जे एजीएममध्ये उपस्थित असतील आणि . त्यांनी यापुर्वी मत दिलेले नसेल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत दिलेल्या सदस्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये व्हीँसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होऊन पुन्हा मत देता येणा

आम्ही महस्यांना विनंती करीत आहोत की। पर्याख्यणीय संरक्षणाम आमूची वचनबाहता असल्याने ई मेलद्वारे कंपनीचे पत्र व्यवहार स्विकारावे. डिमॅट स्वरपात भागधारणा असणारे सदस्या ज्यांनी ई–मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी/आरटीए, एलआयआयपीएलकडे वर विद्युत पद्धतीने अद्यायावत करण्याची विनंती करण्यात येत आहे. कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिध

मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४००००८३.

ई-मेलः <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>, वेबसाईटः <u>https://linkintime.co.in/</u> वेद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सभासदांनी कृपया <u>https:/</u> n<u>stavote.linkintime.co.in</u> च्या हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Ques tions (FAQs) व ई-वोटिंग मॅन्युअल वाचावे किंवा <u>instameet@linkintime.co.in</u> वर ई-नेल करावा किंवा दूर.:0२२-४९१८६१७५ वर संपर्क करावा तसेच पुढील स्पष्टीकरण आणि तांत्रिक सहाय्यतेबाबत व्हीसीमार्फत सहभागी होण्याकरिता सदस्यांनी <u>instameet@linkintime.co.in</u> वर ई-मेल किंवा दूर.:०११–४९४१९०००, इन्स्टामीट सपोर्ट डेस्क, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट

एजीएममध्ये ई–वोटिंग आणि रिमोट ई–वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस हणून कंपनीच्या संचालक मंडळाने <mark>श्री. रजनीकांत शाह,</mark> कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.१६२९ सीओपी क्र.७००) यांची नियक्ती केली आहे.

ठरावावरील निकाल एजीएम समाप्तीनंतर ४८ तासात घोषित केले जाईल आणि ठरावाच्या बाजने मतांची आवश्यक संख्यानुसार एजीएम तारखेला ठराव मंजूर झाल्याचे समजले जाईल.

तपासनींच्या अहवालासह घोषित झालेला निकाल कंपनीच्या कॉर्पोरेट वेबसाईट <u>www.goldiam.com</u> वर, एलआयआयपीएलच्या <u>https://instavote.linkintime.co.in</u> वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे कळविले जाईल. कंपनी। कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ९१ कंपनीचे वार्षिक समाप्तीकरिता **शनिवार, १६** सप्टेंबर, २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस अंतर्भुत) पर्यंत कंपनीचे सदस्य नींव रुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद राहतील.

दिनांकः ०१.०९.२०२२

संचालक मंडळाच्या आदेशान्वर गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता सही/- पंकज पारखीय

कंपनी सचिव

DYNACONS सीआयएन: एल७२२००एमएच१९९५पीएलसी०९३१३० ७८, रतनज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट, इर्ला लेन, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६, दुर::०२२-६६८८९९००, ई-मेल:investor@dynacons.com वेबसाईट:www.dynacons.com

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेड** (कंपनी) ची २८वी वार्षिक त्रकार प्राप्त प्रनाम (प्रजीएम) **शनिवार, ३० सप्टेंबर २०२३ रोजी दु.०३:००वा.** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (दहीसी)/इतर अर्जिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २००३ आणि त्याखाली बनवलेल्या नियमांच्या आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन करून, सामान्य परिपत्रकांसह वाचा क्र.१४/२०२८ दिनांक ०८ एप्रिल २०२०; क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि क्र.२०/२०२० दिनांक ५ मे २०२०, क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१, क्र.०२/२०२२ दिनांक १५, ा, २०२२ आणि १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर लाग् परिपत्रके (एमसीए) आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे, २०२०, परिपत्रक क SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी २०२१ क SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P 2022/62 दिनांक १३ मे २०२२ आणि क्र.SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 दिनांक ०५ जानेवारी २०२३ रोजी सेबी (एकत्रितपणे लागू परिपत्रक म्हणून संबोधले जाते), एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमृद्र केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी. सदस्य व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यास आणि मतदान oरण्यास सक्षम असतील. केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे भाग घेणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित असल्या मानले जाईल आणि त्यांची उपस्थिती कोरमच्या हेतूने गणली जाईल.

सूचना

लागू परिपत्रकांचे पालन करून, एजीएम बोलावणारी नोटीस आणि २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक विवरणपत्रे, मंडळाचा अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल आणि त्याच्याशी संलग्न करणे आवश्यक असलेली इतर कागदपत्रे पाठवली जातील. कंपनीचे सर्व सदस्य ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटर्र पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांनुसार, कंपनी ईमेल व्यतिरिक्त, भागधारकांना कागदपत्रांची सेवा प्रदान करू शकणार नाही. म्हणून, कंपनी सर्व भागधारकांना विनंती करते ज्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत किंवा त्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीएकडे अद्यतनित केलेले नाहीत त्यांची नोंदणी करण्याची. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या <u>www.dynacons.com</u> या संकेतस्थळावर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नेंशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट www.evotingindia.nsdl.com वर देखील उपलब्ध असतील

सदस्यांदारे ईमेल पत्ता नोंदण अपडेट करण्याची पद्धतः वास्तविक स्वरुपामध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीतः शेअरहोल्डर त्याच्या फोलिओ क्रमांकाचा उल्लेख करून

आरटीएला info@bigshareonline.com वर ईमेलद्वारे विनंती पाठवू शकतो. डिमॅट स्वरुपामध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीत: शेअरहोल्डर कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधू शकतो आणि डीपीने अनुसरण केलेल्या आणि सल्लयानुसार डीमॅट खात्यात ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील नोंदव शकतो

मत देण्याची पद्धतः सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई–व्होटिंग) द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद्र केल्याप्रमाणे व्यवसाया

त्यांचे मत टाकण्याची संधी असेल. द्रिमॅट स्वरुपात. वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी दरस्थपणे मतदान करण्याची पद्धर (रिमोट ई-व्होटिंग) आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही त्यांच्यासाठी एजीएम

इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई–व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही ते एजीएममध्ये मतदान करू शकतील. ई-व्होतिंगदारे मत देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल सदस्यांना ईमेलदारे उपलब्ध करून दिले जातील. ज्य

सदस्यांना ईमेल मिळत नाही किंवा ज्यांचा ईमेल पत्ता कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत नाही, ते एजीएमच्या नोटिसचा भाग असलेल्या 'नोट्स' मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून लॉगिन क्रेडेंशिय

लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहण्याची पद्धत 'नोट्स' मध्ये दिलेल्य सूचनांचे अनुसरण करून मिळवता येईल

मंडळाने रु.०.५० चा अंतरिम लाभांश जाहीर केला होता. रु.५०/- च्या दर्शनी मल्याचे प्रति इक्रिटी शेअर ३९

मार्च, २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १० ऑगस्ट, २०२२ रोजी आणि २३ ऑगस्ट, २०२२ रोजी पात्र असलेल्या सर्व भागधारकांना दिले गेले. दिलेला अंतरिम लाभांश ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश मानला जातो एजीएमच्या उद्देशाने रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ ते शनिवार, 30 सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील.

२० तंत्र्य, २०२३ (प्राप्त) प्रियत्त तानायत्त) प्रयत्ति त्याचे बँक खाते तपशील अपडेट केले होते त्यांना इलेक्ट्रॉनिक लागु असलेल्या परिप्रकांनुसार ज्या समासदांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले होते त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लामांशाचे पेमेंट केले गेले.

नाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांच्य नोंदणीकत पत्त्यावर पाठवले गेले.

लाभांशाचा भरणा लागू दराने स्रोतावरील कर (टीडीएस) कपातीच्या अधीन होता. लाभांश प्राप्त करण्यासाठी अनिवार्य नोंदणीची पद्धत. सदस्यांना त्यांचे संपूर्ण बँक तपशील नोंदणी/अपडेट

करण्याची विनंती केली जाते: त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसोबत ज्यांच्याकडे ते त्यांची डीमॅट खाती ठेवतात, जर शेअर्स आवश्यक कागदपः सबमिट करून डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये ठेवले असतील आणि कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत, <u>investor@dynacons.com</u> किंव

info@bigshareonline.com वर ईमेल करून, जर शेअर्स वास्तविक स्वरूपामध्ये असतील भवाक्षरी केलेल्या विनंती पत्राची स्कॅन केलेली प्रत ज्यामध्ये सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक, बँक तपशील (बँक खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव आणि पत्ता, आयएफएससी, एमआयसीआर तपशील) असतील.

2) पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि ३) रद्द केलेले चेक पान. ., कायद्याच्या कलम ९१ च्या अनुषंगाने पढे सचना देण्यात आली आहे की, वार्षिक बंद करण्याच्या उद्देशाने सभासदांची नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्य्शन्स लिमिटेडकरित

पजा पटव कंपनी सचिव सव सक्षम अधिकारी

ठिकाण : मंबर्ड